

07th August, 2018

General Manager-Listing **BSE Limited** Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street Samachar Marg, Mumbai -400 001

Sub: Newspaper Publication for Notice of Board Meeting Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations Disclosure Requirements) Regulations 2015

Script Code: 530643; ISIN: INE316A01038

Dear Sir/Madam

With reference to captioned subject, please find enclosed herewith a copy of newspaper publication of the notice of Meeting of the Board of Directors Scheduled to be held on Tuesday, 14th August, 2018 in The Freepress Journal and Navshakti dated 07th August, 2018.

Kindly take the same in your record.

Thanking You Yours faithfully

For Eco Recycling Limited

Company Secretary

Encl: Newspaper cutting of publication of Notice of Board Meeting in Freepress Journal and Navshakti Newspaper.



Shop no.4,5,6 Shalibhadra Classic, 100 ft. Naliasopara-Vasai Link Rd., Nallasopara (E), Dist.Thane- 401209 Mail Id:cbsnaflasoparaeast@unionbankofindia.com Ph. No. 91686 34224/5

[Rule - 8 (1)] POSSESSION NOTICE

(For immovable property) Whereas ,the undersigned being the authorised officer of Union Bank of India, Nalasopara East (Shalibhadra Classic A, Shop no 4,5,6, 100 ft vasai nalasopara link road,Tal.-Vasai Distt.-Palghar, Nalasopara East, Maharashtra-401209) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement Security Interest (Second) Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 17/07/2017 calling upon the borrower Shri Deepprakash Srikant Upadhyay to repay the amount mentioned in the notice being Rs. 25,75,138 (Rs.twenty five lacs seventy five thousand one hundred thirty eight only) within 60 days from the date of receipt of the

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on this 4th day of August 2018.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank Of India for an amount Rs.25,75,138/- and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to the borrower to redeem the secured assets.

Description of Immovable Property

All that part of the property consisting of Flat. No. 305, A wing, in survey No.30 A, Village-Sopara building known as Royal Palm Co-Op Hsg Soc, Tal.-Vasai Distt.-Palghar, Nalasopara West-401 203, Maharashtra- within the registration Sub-District Nalasopara and District Palghar

Bounded: On the North by "B" wing On the South by Open land

On the East by Open land On the West by Building Under Construction

Date:04.08.2018 Place: Nalasopara (Niraj Kumar Kandhway) Authorised Officer UNION BANK OF INDIA

दिनांक:- २१/०७/२०१८

.....प्रस्तावित सामनेवाले

....अर्जदार

महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, मुंबई यांचे कार्यालय जुने सचिवालय, २रा मजला, फोर्ट, मुंबई-४०० ०३२

दुरध्वनी क्रमांकः ७२२-२२८४४६३४/२२८४३१२१ हमेलः registrarmrt@yahooun

क. टेनन्सी/स्व्ही/सयगड/एल-३३२/१५

पदमाकर विङ्कल वारीक (म. वा.) वनती पट्माक्त वारीक (म.वा.)

१.२. प्रतिथा पट्माकर वारीक (म.वा.) १.१.१. रुम्ती विनायक दारणे

> १.१.२. प्रदीप विनायक दारणे १.१.३. संदीप विनायक दारणे

रा. २२/सी, क्रांतीबीर राजगण मार्ग, दारणे हाउस, गिरगाव, मुंबई

विरुद्ध मे. प्रशांत डेव्ह्लपर्स

थी. विपल आविंद शहा थी. मेहल कांतीलाल पारेख

ऑफिस ४/१, लक्ष्मी कॉलनी, चेंबूर, मुंबई-७४

विषय:- सुनावणी नोटिसीबाबता

वरील नाव धारण करणारा, अर्जदार यांनी उपविभागीय अधिकारी, पनवेल यांच्याकडील टेनन्सी अपील क्रमांक १७/२०१३, दिनांक २२/०५/२०१५ च्या आदेशाविरुद्ध केलेल्या उपरनिर्दिष्ट अर्जाची सुनावणी दिनांक २७.०८.२०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता न्यायाधिकरणापुढे खालील पत्त्यावर करण्याचे निश्चित केले आहे, याची समज घ्यावी. पुढील सुनावणी तारखेस तुम्ही जातीने किंवा प्रतिनिधीमार्फत किंवा विकलामार्फत

न्यायाधिकरणापदे हजर झाला नाहीत तर न्यायाधिकरण सदरह अर्जाची एक्तपीँ सनावणी क्तील व त्या संबंधात योग्य तो आदेश देईल

> प्रबंधक महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, मुंबई

सुनावणीचे ठिकाणः -

महाराष्ट्र महसूल न्यायाधिकाण, मुंबई यांचे कार्यालय, जुने सचिवालय, विस्तार हमारत, २रा मजला, फोर्ट, मुंबई-४०० ०३२.

BOI A field all arolphytylassenskip kepend konkjeg

Mahavir Nagar (Charkop) Branch, 1st Floor, Veena Geet Sangeet CHS, Dahanukarwadi, Mahavir Nagar, Kandivli (West), Mumbai-400 067 Telefax: 022-2862 8872/2862 8873, E-mail: Charkop.MNZ@bankofindia.co.in

POSSESSION NOTICE

Whereas

The undersigned being the Authorized Officer of Bank of India, Mahavir Nagar Branch, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with (rule 3) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 25.10.2017 calling upon the borrower Mr. Smiten Tushar Desal & Mrs. Bosky Smiten Desal to repay the amount mentioned in the notice being Rs. 24,19,914.00 (Rupees Twenty four lakhs nineteen thousand nine hundred fourteen only) plus interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given. to the borrower, guarantors and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 01st Day of August, 2018.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of India, Mahavir Nagar Branch, for an amount of Rs. 24,19,914.00 (Rupees Twenty four lakhs nineteen thousand nine hundred fourteen only) plus interest

The borrowers attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of immoveable Property

All that part and parcel of the property consisting of Flat No. 404, 4th floor, B-wing, Sheetal Complex, Besides Vijay Nagar, Village Ghodbundar, Mira Road (East), Dist.: Thane-401 107 standing in the name of Mr. Smiten Tushar Desai & Mrs. Bosky Smiten Desai

Date: 01.08.2018 Place: Mira Road (East), Dist.: Thane.

Sd/-(D. M. Patll) Authorized Officer

OSBI भारतीय स्टेट बैंक State Bank of India

Stressed Assets Management Branch-II Raheja Chambers, B-Wing, Ground Floor, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai-400 021, Ph :- 022-22811583 POSSESSION NOTICE Rule-8(1)

Whereas the undersigned being the Authorised Officer of the State Bank of India, SAMB-II, Raheja Chambers, B Wing, Ground Floor, Nariman Point, Mumbai-400 021 under Securitisation & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred u/s 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notice dated 26.06.2015 calling upon the Borrower/Guarantors/Mortgagors M/s. Eskay-Bee International Pvt. Ltd., Shri Minesh Shah, Smt. Manisha Shah, Shri Kevin M. Shah, Shri Karan Shah, Ms. Pankli Shah, Ws. Amex. Leasing & Finance Ltd. to repay the amount mentioned in the notice being sum of Rs. 36,37,16,003.56 (Rupees Thirty Six Grores Thirty Seven Lacs Sixteen Thousand Three and Paise Fifty Six only) as on 24.06.2015 plus further interest wef 01.06.2015 and incidental expenses, cost charges, etc. within 60 days from the date of receipt of the said


The Borrower/Guarantors/Mortgagors having failed to repay the amount notice is hereby given to the Borrower/Guarantors/Mortgagors and the public in general that the undersigned being the Authorized Officer of State Bank of India has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under section 13 (4). of the said Act read with Rule 8 of the said Rules on 03.08.2018.

The Borrower/Guarantors/mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to charge of State Bank of India, SAMB-II. Branch, Mumbai for an amount of Rs. 36,37,16,003.56 (Rupees Thirty Six Crores Thirty Seven Lacs Sixteen Thousand Three and Paise Fifty Six only) as on 24.06.2015 plus further interest wef 01/06/2015 and incidental expenses, cost, charges, etc. till the date of final payment is made to the Bank. The borrower's attention is invited to provisions of subsection (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem secured assets.

Description of the Property

Flat No. 506, Simla House CHS Ltd., E-Wing 51/B, Laxmibai Jagmohandas Marg, Nepean Sea Road, Mumbai-400 036 in the name of Shri Kevin Shah.

Data: 03.08.2018 Authorised Officer Place: Mumbai State Bank of India



Mumbai, August 07th, 2018

ECO RECYCLING LIMITED CIN: L74120MH1994PLC079971 Unit no. 422, 4th Floor, The Summit Business Bay,

NOTICE Pursuant to regulation 29(1) read with regulation 47(1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the Meeting of the Board of Directors will be held on Tuesday, August 14°, 2018 at 4:00 P.M. at the Registered office of the Company to consider. approve and take on record Quarterly Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30°, 2018.

> For Eco Recycling Limited Pooja Sharma

> > Company Secretary

जाहीर नोटीस

याद्वारे तमाम नागरिक व सर्व संबधित, यांना कळविण्यात येते की, श्रीमती, वर्षा प्रभाकर कृटे राहणार २७७, गणेश कृपा, वीर सावरकर मार्ग, दादर, मुंबई-४०००२८, यांना सिडकोद्वारे वाटप करण्यात आलेला भुखंड क. १२१/सी, सेक्टर-५०/ई, नेरूळ नोड, नेरूळ, नवी मुंबई क्षेत्र ५४९.९६ चौ. मी. हा आमचे आशिल मेसर्स. महादेव मारूती शिंदे याचे मालक श्री. लक्ष्मण महादेव शिंदे, एम-८३०, ए.पी.एम.सी. फूट मार्केंट, सेक्टर-१९, वाशी, नवी मुंबई-४००७०५, यांनी भूखंड मालकांकड्न कायम खरेदीखत / फरोक्त खताने विकत घेण्याचे मान्य व कबल केले आहे.

या बाबतचा सिडकोकड्न त्रिपक्षीय करार लवकरच करण्यात येणार आहे, तरी सदर भुखंड मिळकतीवर कोणाही इसमाचा, व्यक्तिचा, गहाण, दान, दावा, वारस, वहिवाट व अन्य हक्क, हितसंबध असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसाच्या आत खालील स्वाक्षरीकारांना कार्यालयीन वेळेत म्हणजेच सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत, २०३, बीग रस्लॅश, दुसरा मजला, सेक्टर,१७, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३, या पत्त्यावर योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह कळवावा. अन्यथा तसा हक्क हितसंबध नाही असे समज्न विकीचा व्यवहार पूर्ण केला जाईल.

दिनांक: - ०७/०८/२०१८.

श्री. प्रमोद बाजपेयी, (खरेदीदारांचे वकील), २०३, बीग रस्लॅश, दूसरा मजला, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३.

PUBLIC NOTICE

We, Kotak Mahindra Bank Limited, (KMBL), for our Banking and other related business including setting up Automated Teller Machine (ATM) desire to take on License, the property for 12 (Twelve years, more particularly described in the schedule hereunder written, owned by person name

People at large and all the concerned, private individuals, government/ semi-government institutions / bodies / authorities, if has got any right, title, interest, or share in property herein mentioned or anybody who has objection for the aforesaid transaction are herewith publicly informed to raise their objection's in writing with copies of all the supportive documents to the undersigned within 7 (seven) days from publication of this public notice. If the objections are not received by the undersigned in writing along with copies of all supportive documents within 7 (seven) days from publication of this public notice, then it will be construed that the title to the said property are clear and that all such concerned have waived their rights and all such concerned shall be estopped from raising any objections thereafter and that we shall proceed thereafter further for the execution of the Leave and License Agreement or such agreements and all such persons shall be estopped from raising any objections to such transaction thereinafter,

Schedule of the Property

Description of the Property to be taken on License
Commercial Property being Shop Nos.3,4,31,33,35,37 and 40 collectively admeasuring about 1400 sq.ft. carpet area (approx.) on the Ground Floor of the building known as Yamuna Tarang Complet N.H. Way No.6, Vidya Nagar, Akola-444001, having Plot No.2, Nazar Plot No.6/1,7/1,12,13,14/91, Nazar Sheet No.68/80, Survey No. 10/11/3, Mouze Umerkhed, Pragane, Akola, Maharashtra-444001

Greenland Cottage, Taluka and District Akola 444001 Legal Department Kotak Mahindra Bank Limited

M/s. Kothari Infrastructure through its Sole Proprietor

Shri Ghanshyam Kishore

Kothari having its office at

Vidya Nagar, Near Hotel

Kotak Infinity, 5th Floor, Building No.21, Infiniti Park, off Western Express Highway. General A K Vaidva Marg, Malad (East), Mumbai 400 097 Ph. Nos.: +91 22 66055570 / 5548 / 5557 Fax-(022) 67259088

GOVERNMENT OF INDIA CENTRAL PUBLIC WORKS DEPARTMENT NOTICE INVITING e-TENDER

The Executive Engineer (E), MCED-IV, CPWD, 325, B wing, 3rd Floor, Chintamani Plaza, Andheri-Kurla Road, Andheri (E), Mumbai-400 099 (Ph. No. (022) 2832 4572, Fax No. (022) 2839 7596, e-mail ID : eeemced4@rediffmail.com on behalf of President of India Invites on-line Percentage rate bids on two bid system i.e. Pregualification Bid and Price Bid for the following work: NIT No.: - 53/2018-19/MCED-N/Mumbai

Name of Work :- Operation and Maintenance of Electrical and Mechanical Installation of Regional Passport office building at BKC, Mumbai. SH. :- Operation & Maintenance of different E and M services.

Estimated Cost :- ₹ 28,54,428.00; Earnest Money :-₹ 57,089.00; Period of Completion:- 12 (Twelve) Months; Last Time & Date of Submission of Bid:- 13.08.2018 at 15:00 Hrs.

The tender forms and the other details can be obtained from the under signed. The press notice is also available on www.tenderwizard.com/CPWD or www.eprocure.gov.in



Indian Overseas Bank

Asset recovery Management Branch, Maker Tower E, 5th Floor, Cuffe Parade, Mumbai-400 005 Phone: 022-22174175, 022-22174176 E-Mail: iob1998@iob.iri, Date::06.08.2018

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY MORTGAGED TO THE BANK UNDER THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002.

Whereas M/s. D. B. Rana & Co., 412, Meadows, Sahar Plaza, J. B. Nagar Andheri Kurla Road, Next to Kohinoor Hotel, Andheri (E), Mumbal-400 059 represented by its Proprietor Mr. Krishna D. Rana has borrowed monies from Indian Overseas Bank, Juhu Branch, against mortgage of immovable properties more fully described in schedule hereunder and the Bank has issued a demand notice under Section 13(2) of the SARFAESI Act, 2002 on 19.06.2015 calling upon the borrower, M/s. D. B. Rana & Co. and its Guarantors namely Mr. Dushyant Bhashkar Rana, Smt. Geeta Dushyant Rana, Mr. Anii Hariram Saraf, Smt. Rupa Anii Saraf, Smt. Archana Prakash Saraf, Mr. Prakash Saraf to pay the amount due to the Bank, being Rs. 2,54,13,323.00 together with further interest, costs and expenses within 60 days from the date of receipt of the said notice. Whereas, the borrowers and guarantors having failed to pay the amount due to the Bank as called for in the said demand notice, the Bank has taken Physical Possession of the secured asset more fully described in the schedule hereunder on 23.05.2016 under Section 13(4) of the Act.

Whereas the borrower & guarantors/mortgagors have failed to pay the dues in full; the secured creditor, Indian Overseas Bank had put the properties for e-auction sale on 24,08,2018 on "As is where is" & "As is what is" basis under section. 13(4) of SARFAESI Act 2002 read with the rule 8 & 9 of the security interest (Enforcement) Rules, 2002. The dues of the borrower works out to Rs. 4,13,66,566.51 as on 31.07.2018 Plus further interest & costs/charges incurred and to be incurred thereon. SCHEDULE OF PROPERTIES

Property details Reserve Price Rs. EMD Rs. (In lakhs) Basement shop No. 1 to 28 of Sarat Bhavan 12.67 (Rupees Now Known as Gini Aparlment, at Survey (Rupees One Twelve Lakhs Systy Seven No 326 Hissa No. 1, CTS No. 551 (1 to 51). Crore Twenty Six of Village Malad, Rani Sati Marg, Lakhs Sixty Six Thousand only) Malad(East), Mumbai-400 097, In the name Thousand Only) of Smt. Roopa Anii Saraf & Smt. Archana Inducing Tax Prakash Sarat and bounded by East - ABT Complex, West - An Bapu Marg, North -Rani Sati Marg, South - Reia CHS LTD.

Area Details 6186 Sq. Ft.			
DETAILS OF AUCTION			
Date and time of e-auction	24.08.2018 between 3.00 PM to 5.00 PM with auto extension of tive minutes each till sale is completed.		
EMD Remitance	Deposit through EFT/NEFT/RTGS Transfer in tayour of "IOB E-auction EMD Account", A/C No. 199802000055555 with Indian Overseas Bank, Flora Fountain Branch, Mumbal, Branch Code: 1998, IFSC Code IOBA0001998		
Bid Multiplier	Rs. 1.00 Lac		
Inspection of Property	20.08.2018 between 3.00 PM to 5.00 PM		
Submission of online application for bid with EMD starts from	07.08.2018 1 0.00 am onwards		
Last date for submission	23.08.2018 By 5.00 PM		

BID with EMD Bank's dues have priority over statutory dues

of online application for

For terms and conditions please visit website: https://www.lob.foreclosureIndia.com, www.lob.in and www.tenders.gov.in. or contact Mr. Vinit on 8142000725, E-Mail vinit@ bankauctions in and Mr. Raja P. on 08142000067 & E-Mail raja@bankauction.in for further details please contact Mr. Jagtar Singh (Authorised Officer) at Ph-8837667596 or 022-22174176.

This publication is also statutory 15 days notice to the borrowers/guarantors/mortgagors about holding of auction sale on the above mentioned date, if the dues are

Place: Mumbai Date: 06.08.2018

NOTICE BASF INDIA LIMITED

REGD OFFICE: The Capital 1204 - C. 12th Floor BKC. Bandra (E). Mumbai-400051 Notice is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company has been lost / mistaid and the holders / applicants of the said securities. have applied to the Company to issue duplicatecertricate.

Any person who has a claim in lespect of

the sadsecumies should lodge such daim. with the Company at its Registered Office. within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further infilmation. Name of the Holders: Dinesh Mehta & Sariyuben Mehta, Kind of Securies & Face Value: Equity Shares of Rs. 104each, No of Securies: 22, Distinctive Nos: 31561080 - 31561101. Place: Himmatnagar, Gujarat Date: 7 August 2018 Applicants:

Dinesh Mehta & Sariyuben Mehta

ASHOK ALCO-CHEM LIMITED

(CIN - L24110MH1992PLC069615) Regd. Office: Room No. 104, Venkatesh Chambers, 1" Floor, Ghanshyam Talwatkar Marg, Fort, Mumbai 400 001,

Tel: 022-61446900/01 Fax: 022-66104355. Email: secretarial@ashokalcochem.com Website: www.ashokalcochem.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, August 14, 2018, to, inter alia, consider and approve the Unaudited Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2018.

The said information will also be made available on the website of the Company at www.ashokalcochem.com and on the website of the stock exchange at www.bseindia.com where the shares of the Company are listed.

For Ashok Alco-Chem Limited Seema Gangawat Company Secretary & Compliance Officer Place: Mumbai Date: August 6, 2018

INDORE SMART CITY DEVELOPMENT LIMITED, INDORE

Smart City Office, Nehru Park Campus, Indore-452003, Ph. no.: 0731-2535572

E-mail: smartcityindore16@gmail.com Website: www.smartcityindore.org, CIN: U75100MP2016SGC035528

NOTICE INVITING TENDER NIT No.: 27/ISCDL/18-19 Date: 4.8.2018 Indore Smart City Development Limited invites online percentage rate tenders from experienced and reputed contractors for "Construction of Studge Irradiation Plant for studge hygienisation near STP at Kabitkhedi, Indore" Estimated Cost of Earnest Money

lo.	Name of Work	Cost	Tender Form	Deposit	Duration
1	Construction of Sludge Irradiation Plant for sludge hygienisation near STP at Kabitkhedi, Indore	₹ 9.5 Cr.	₹ 20,000/-	₹ 9.50 Lakh	12 Months Including rainy season
ey	Dates:		55 55		mov te de l'estan
1.	. Last date for Purchase of Tender		04 September 2018 till 1730 Hrs.		Hrs,

Last date for Submission of Tender (Online) 05 September 2018 till 1730 Hrs. Last date for Submission of Hard Copy of Technical Bid and EMD 06 September 2018 till 1600 Hrs. Technical Bid Opening 07 September 2018 at 1500 Hrs Note: 1. Tender Document and other details shall be available on Website- www.mpeproc.gov.in

3. EMD shall be payable in favour of "Executive Director, ISCDL" payable at Indore in the form of DD/FDR/eFDR issued by the nationalised/scheduled commercial bank. Chief Executive Officer Indore Smart City Development Ltd.

ASPIRE

Amendment to NIT, if any would be published on Website only.

Loan Agreement No. / Name of the Demand Notice

Pre-Bid Meeting

Aspire Home Finance Corporation Limited

Registered Office: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite ST Depot, Prabhadevi, Mumbai, Maharashtra - 400025.

20 August 2018 at 1500 Hrs.

DEMAND NOTICE

NOTICE UNDER SECTION 13 (2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT. 2002

Under Section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and enforcement of Security Interest Act. 2002 (the said Act) read with Rule 3(1) of the Security Interest (Enforcement) rules. 2002 (the said Rule) In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of said Rule, the authorized officer has issued Demand notices under Section 13(2) of the said Act, calling upon the Borrower(s) / Co-borrowers, Guarantor/s to repay the loan amount mentioned in the respective demand notices issued to them. In connection with above notice is hereby given once again to all the parties to pay within 60 days from the publication of this notice, the amounts indicated herein below, together with further interest from the date(s) of Demand Notice till the date of payment. The detail of the Borrower(s) amount dues on date of Demand Notice and Security offered towards repayment of loan amount are as under:-

Loan Agreement No./ Name of the Berrower(s)/Co-Borrower(s)/Guarantor(s)	Demand Notice Date and Amount	(immovable property/les)
LXAHM00416-170031682 / Shivnath Suryakant Kakade / Suryakant Bhanudas Kakade	06-Jul-18 / Rs. 669341/- (Rupees Six Lakh SixtyNine Thousand Three Hundred FourtyOne Only)	Milkat No 431, Village Sonoshi, Tal Pathardi. DistAhmednagar, Z.P. School, Ahmadnagar -414102 Maharashtra India
LXAHM00416-170032027 / Mahadev Bhausaheb Pawar / Varsha Mahadev Pawar	22-Jun-18 / Rs. 720473/- (Rupees Seven Lac Twenty Thousand Four Hundred Seventy Three Only)	Milkat No 309,Gat No 14/2, Village Hingar Gaon, Tal Shevgaon, Dist Ahmednagar Aadhangenath Mandir, Shevgaon Ahmadnagar-414502 Maharashtra India
LXSAN00316-170046526 / Anil Ekanath Kale / Swapnil Anil Kale / Bharati Anil Kale	19-Jun-18 / Rs. 2011812/- (Rupees Twenty Lac Eleven Thousand Eight Hundred Twelve Only)	Row House No A -23 Gat No - 26/14 Plot No 26 To 31 Indraprastha Colony Society Bhistabaug Nagar, Near Oxillium School Ahmadnagar -414001, Maharashtra.
LXSHR00415-160015792 / Sarika Sharad Wagh / Sharad Haribhau Wagh / Haribhau Gangadhar Wagh	22-Jun-18 / Rs. 1657203/- (Rupees Sixteen Lac Fifty Seven Thousand Two Hundred Three Only)	Plot No-158,At Post Kukana, Ahmednagar Newasa, Ganesh Dal Mill, Ahmadnagar 414604 Maharashtra India
LXSHR00416-170038534 / Sachin Surybhan Shejwal / Suryabhan Dada Shejawal / Alka Suryabhan Shejwal	06-Jul-18 / Rs. 431144/- (Rupees Four Lakh ThirtyOne Thousand One Hundred FourtyFour Only)	Milkat No.37, Village-Kondhavad, Tal. Rahuri Dist. Ahmadnagar, Near Harijan Sama Mandir, Ahmadnagar - 413705, Maharashtra India.
LXAHM00416-170029467 / Datta Suryabhan Kale / Suryabhan Patilba Kale	22-Jun-18 / Rs. 575239/- (Rupees Five Lac Seventy Five Thousand Two Hundred Thirty Nine Only)	Gat No.119, At Post. Gewrai Bashi, Ta Paithan, Hissa No.2, Near Maruti Temple Aurangabad - 431105 Maharashtra India
LXAUR00116-170046413 / Shashank Prabhakar Waghmare / Prerana Shashankrao Waghmare	22-Jun-18 / Rs. 1329565/- (Rupees Thirteen Lac Twenty Nine Thousand Five Hundred Sixty Five Only)	Plot No 32, Part C, Gut No. 141, Mauje Gangapur, Jahagir, Tq & Dist Aurangabad New Swpnagana, Maharashtra -431001 India
LXAUR00117-180057194 / Rajendra Namdev Salve / Anjana Rajendra Salve	22-Jun-18 / Rs. 1109916/- (Rupees Eleven Lac Nine Thousand Nine Hundred Sixteen Only)	Plot No 23, Gut No 141, Part C, Mauje Gangapur, Jahangir, Aurangabad - 431001 Maharashtra India

assets Under Section 13(4) of the Act and the applicable Rules, entirely at the risk of the said Borrowers as to the cost and consequences. The said Borrowers are prohibited under the Act from transferring the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of AHFCL. Any person who contravenes or abates contravention of the provision of the said Act or Rules made there under, shall be liable for imprisonment and/or penalty as provided under

Authorized Officer Date: 07.08.2018 For Aspire Home Finance Corporation Ltd. Place : PUNE



PRAXIS HOME RETAIL LIMITED

(Formerly known as Praxis Home Retail Private Limited)

CIN: U52100MH2011PLC212866

Registered Office & Corporate Office: iThink Techno Campus, Jolly Board Tower D, Ground Floor, Kanjurmarg (East), Mumbai - 400042. Tel: (91 22) 7106 8031; Fax: (91 22) 7106 8032; email: investorrelations@praxisretail.in, Website: www.praxisretail.in

				(₹ in lakhs)	
Sr. No.	Particulars	Quarter ended		Twelve Months ended	
		30/06/2018	30/06/2017	31/03/2018	
		Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations	15,869.47	88.88	38,054.06	
2	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(347.06)	(14.59)	(277.55)	
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(347.06)	(14.59)	(277.55)	
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(345.34)	(14.59)	(199.10)	
5	Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(345.34)	(14.59)	(178.17)	
6	Equity Share Capital (Face Value ₹ 5/- per share)	1,231.66	5.00	1,231.66	
7	Other Equity	1.5		5,786.49	
8	Earnings Per Share (Face Value ₹ 5/- per Share); Basic and Diluted (₹):	(1.40)	(2.92)	(2.67)	

Notes:

1 During the year under review, the Scheme of Arrangement had been approved by the Hon'ble NCLT between Future Retail Limited ("FRL" or 'First Demerged Company') and Bluerock eServices Private Limited ("BSPL" or 'Second Demerged Company") and Praxis Home Retail Limited ("PHRL" or "Resulting Company") and their respective Shareholders ("Scheme"). Scheme has been made effective by filing the certified copy of the order of the Hon'ble NCLT, Mumbai Bench on November 20, 2017 with the Registrar of Companies, Maharashtra at Mumbai.

Pursuant to the Scheme becoming effective, the following businesses of FRL and BSPL has been vested into PHRL in the manner more particularly provided in the Scheme on a going concern basis.

- i. The Home Retail Business Undertaking of FRL as defined in the Scheme, stands transferred to and vested in PHRL w.e.f. August 1, 2017 (i.e. the first Demerger Appointed Date as per the Scheme); and
- ii. The e-Commerce Home Retail Undertaking of BSPL as defined in the Scheme stands transferred to and vested in PHRL w.e.f. April 15, 2016 (i.e. the second Demerger Appointed Date as per the Scheme).

2 In the view of Scheme of Arrangement, wherein the e-commerce home retail undertaking of Bluerock eServices Private Limited vested into the Company w.e.f. 15th April, 2016, the figures for the corresponding quarter ended 30th June, 2017 consists only the figures pertaining to e-commerce home retail business and hence not comparable with the current quarter ended 30th June, 2018.

For Praxis Home Retail Limited

Viraj Didwania Chairman & Managing Director

Sd/-

Authorised Officer

Indian Overseas Bank

Date: August 6, 2018

Place : Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Fortune NMC

LLP, having its registered office at, 133/135,

Niwruti Niwas, Ground Floor, Bhandari Street,

Null Bazaar, Mumbai 400 004 is a partner o

a partnership firm named M/s Shagun Realty,

having its principle place of business at 203-

223, Krishvi Heights, 2nd Floor, V.P. Road,

Charni Road (E), Mumbai-400004, Fortune

NMC LLP has retired from M/s. Shagur

Amit International Ltd.

Office: 403/A Dalamal Chambers, 4th Fir

29, New Marine Lines, Mumbai - 400 020

CIN No.U17110MH1994PLCO76660

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with

Regulation 47 of SEBI (Listing Obligation

and Disclosure Requriements)

Regulations, 2015 Notice is hereby giver

that the meeting of the Board of Directors of

the Company will be held on Thursday,

09 August 2018, at the Office of the

Company at 29 New Marine Lines, Mumba

400020, inter-alia to consider and approve

the Un-audited Financial Result for the First

quarter ended (Q1) period ended

30.06.2018. The said notice may be

accessed on the company's website

www.amitinternational1955.in and at BSE

For Amit International Ltd

(Kirti Doshi)

Managing Director

(DIN: 01964171

website at www.bseindia.com

Place: Mumbai

Date: 02.08.2018

Realty with effect from 3rd August, 2018.

जाहिर मूचना तमाम जनतेम ह्या नोटिनीडारे करुविष्यान येते की महिनका क मी/१३७, पतिना बतला, अधिवन नगर "सी" को . ऑफ हा. मो. लि. दिवाणमान वसई (प.) ति. पालवर, पितकत थी रूपाली अलीमाई भीजानी है दि. २०.११.२०१ गेजी बचत झाले अपूब मदर सदिनकाचे जेजर सर्टिफिकेट त्यांचे वारम १) और प्यारअली सुरअली मोजानी २) मी ोहनाज हाजी महमद मंजीयानी आणि ३) थी . अन्यर नूरअले भोजानी यांच्या नावे करण्यामाठी व महर सहनिकेदा १००% हिस्सा त्यांच्छ नावे काण्याकरिता मटर मोनायटी करे अर्ज केल अहं . तरी मदर मिठकतीबादन कोणत्यही इमगंचा किया संस्थेच गलाण रान दावा वक्षीन करार, वापग्वलीबाट, करना, भारेपड आदीव अन्य प्रकारचा तकक व जितमंत्रंथ असल्याम वांनी त्याच नेदी रुक्त पुगचा यहीत ही नोटीम प्रमिद्ध सान्यापमून दिवसाँचे आत महर सोमायटीचे मेक्केटरी / मर्चाद बांना अःबीर नगर "से" को . जॉफ . हा . मो . जि . दिवाणमान वर्ण्ड (प . जि. प्रलयर, हय प्रत्यावर कळवादे . अन्यथा कोगावोही हरकत नहीं अमें ममजून सीमायटी मदरचे अर्जदार्गचे नावे मदस्या जेअ मटीफिकेट करण्याची पंक्रिया पूर्ण करतील उपाची नींद ध्यावी -

अध्वीन नगर "सी" को - ऑफ - हा - सो - सि (सेकेटरी / सचीव) टिकाण : वसई दिनाक 1 03 . 06 . २०१८

जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते कि. आमचे अशील श्री. मेहल कपाडिया, श्रीमती रुपल कपाडिया व श्री. सुभाष कपाडिया यांनी गाव मौजे चिंचोली, तालुका बोरीवली, जिल्हा मुंबई उपनगर, मुंबई शहर येथील सी.टी.एस. क्रं. ३३/१०, प्लॉट के. २१ आणि २२ वर असलेल्या श्रीमती, शकंतला देवी अगरवाल, श्री, कष्णा अगरवाल व श्री. रॉबिन अगरवाल यांच्या मालकीचे घर म्हणजे फ्लॅट क्रं. १०५, मोजमापित ६०१ चौ फुट चटई क्षेत्र, बिल्डींग नं. एस/३, मालाङ कोकीळ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सुंदर नगर, एस.व्ही. रॉड, मालाड (पश्चिम), मुंबई - ४०००६४, हे त्याच्या सर्व हक्क, अधिकार, हितसंबधासहित खरेदी करण्याचे ठरविले आहे.

तरी सदर घरावर कोणाही व्यक्तीचा अगर संस्थेचा कोणत्याही प्रकारचा हक्क / अधिकार, हितसंबध, गहाण, बक्षीस, विक्री, वहिवाट, बोजा, कब्जा असा कोणताही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावे त्याच्या पृष्ठ्यर्थ कागदोपत्री पुराव्यासह सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून चौदा (१४) दिवसांचे आत निम्नलिखित स्वाक्षरीकारांना लेखी स्वरुपात खालील पत्त्पावर कळवावे, अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबध, दावा नाही आणि असल्यास तो सोडून दिला आहे, असे समजून खरेदीचा व्यवहार पूर्ण केला जाईल. तारीख: ०७/०८/२०१८ स्थळ : मुंबई

अशीलातर्फे सदाम बोरकर एंड असोसीएटस, अँडवोकेटस

बी-७, शॉपर्स स्टॉप, गोकळधाम, फिल्मसिटी रोड, मालाड (पूर्व),मुंबई - ४०००९७ मोबाईल न. ९९८७०२७०२८

स्पेक्ट्रा इंडस्ट्रीज लिपिटेड

र्नोदः, कार्यालयः प्लॉट कः, ९, स्पेक्ट्रा कंपाऊंड, रामचंद्र लेन एक्स कांचपाडा ॥, मालाड (प.), मुंबई ४०० ०६४.

दूर.: ०२२-२८८९३९७७/३ फॅक्सः ०२२-२८८९१३४२

ईमेलः info@spectraindustries.in वेक्साईट:www.spectraindustries.ir सीआयए न ए लाउ ४ ६ ६६ एमए चर ६ ६ ६ एमिएल सी ०६ ७८ ४ ६ सेबी (तिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्लायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४७ (१) (ए) अन्त्रये याद्वारे सचूना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक ३० जून, २०१८ रोजी संपर्लेल्या तिमाहीकरिता कंपनीच्या अलेखापरिधित वितीय निष्कर्षांना इतर बाबींसह विचारात आणि मंजूर करण्यासाठी सोमबार, १३ ऑगस्ट. २०१८ रोजी घेण्यात येणार आहे

सदर संचालक मंडळाची सूचना कंपनीचे संकेतस्थळwww.spectraindustries.com यावर आणि एक्सचेंजचे संकेतस्थळ www.bseindia.com यावर उपलब्ध असणार आहे.

मंडळाकरिता आणि वतीने जयदेव विनोद कुमार गुप्ता

ठिकाणः मुंबई दिनांकः ०७ ऑगस्ट, २०१८

जाहीर सूचना

आम जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशील बोस्विली शालिपार को-ऑप. हा. सो. लि., सोसाघटी कामद्याअंतर्गत नोंदणीकृत सोसायटी व त्यांचे कार्यालय पत्ता हॉली क्रॉस रोड, आय. सी. कॉलनी, बोस्विली (पश्चिम), मुंबई - ४०० १०३ यांनी मला त्यांच्या मालमत्तेच्या हक्कांची अर्थात सर्व्हें क्र. ११९, हिस्सा क्र. ७ (भाग) व सीटीएस क्र. १०५२ चा भाग असलेल्या खाजगी लेखाउट योजनेच्या प्लॉट क. ३ धारक गाव इक्सर, तालुका बोरिवली, एम. एस. डी. मुंबई मोजमापित अंदाजे ७५९ ची. यार्ड्स समतुलय ६२६ ची. मीटर धारक जिमनीचा सर्व तो भाग व भूखांड असलेली मालमत्ता यांच्या हक्कांची पडताळणी करण्याचे सूचित केले आहे व त्यांच्या सीमा खालीलप्रमाणे

प्वंस: सर्व्हें क. १५२, हिस्सा क. १४ चा भाग पश्चिमेस: ४४ फूट समान रोड उत्तरसः :

१५ फूट समान रोड व प्लॉट क्र. ५ चा दक्षिणेस :

अंशत: भग व प्लॉट क्र. ४ चा अंशत: भाग प्लॉट क्र. २

आम जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, जर कोणाही व्यक्तीस सदर मालमत्तेसंदर्भात कोणतेही हक असल्यास तसेच विक्री, अदलाबदल, भेट, गहाण, प्रभार, न्यास, जारसा, ताबा, भाडेकरार, धारणाधिकार वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून ७ दिवसांच्या आत अधोहस्ताक्षतिांना त्यांचे कार्यालय ए-७०३, अरूणा स्मृती सीएचएस लि., श्रीकृष्ण नगर पोस्ट कार्यालय, बोरिवली (पूर्व), मुंबई - ४०० ०६६ येथे संबंधित कागदोपत्री पुराञ्यासह लेखी स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे अन्यथा सदर कोणतेही दावे गृहित धरले जागार नाहीत व सदर व्यक्तीचे सदर मालमत्तेसंदर्भातील व्यवहार गृहित धरले जागार नाही व अधित्यागीत मानले जातील व माझे अशील त्यांच्या स्वतःच्या निवडीने विकास करण्यास मुक्त असतील.

सही/-एस. ए. अभ्यंकर वकील, उच्च न्यायालय ठिकाण : मुंबई दिनांक ०६.०८.२०१८

जाहीर सूचना

याद्वारे तमाम जनतेस माझे अशील श्री. अमोल के. सावंत यांच्या वतीने सूचना देण्यात येते की, ज्यांनी मोजमापित अंदाजे ५५० चौ. फ्. बिल्टअप क्षेत्राचा ३रा मजला, दुर्गा को -ऑपरेटिव्ह हाऊर्सिंग सोसायटी लिपिटेड, स्थित सारस्वत कॉलनी, डॉबिवली (पूर्व), जमीन धारक सक्हें क , र १० हिस्सा क . २ (भा.) सीटीएस क. ४५६२ (भा.) तालुका कल्याण, जिल्हा ठाणे मधील पलॅट क्र. ही-४ संपादन केला आहे.

सर्व व्यक्ती ज्यांना सदर फलॉट क्र. डी-४ संदर्भात विक्री, अदलाबदल, गहाण, भार, भेट, न्यास, निर्वाह, वारसा, कन्जा, भाडेपट्टा, कुळवहिवाट, ताबा, धारणाधिकार, सुविधाधिकार, परवाना किंवा अशा इतर कोणत्याही मार्गे कुठलाही दावा/आक्षेप असल्यास निम्नस्वाक्षरीकारांना तारखेपासून ७ दिवस्थात लिखित स्वरूपात

सदर दिनांक ७ ऑगस्ट, २०१८ लिगलआय व्हेंचर वकील उच्च न्यायालय २०४, २५५ व २५६, 'व्ही मॉल' साई धाप, ठाकुर कॉप्प्लेक्सच्या पुढे कांदिवली (पूर्व), पुंबई ४०० १०१.

PUBLIC NOTICE (LOSS OF SHARE CERTIFICATE)

NOTICE is hereby given that the Share Certificate Nos. 36 for 5 (five). ordinary shares bearing Distinctive No. 176 to 180 of Ecohomes Co-op. Housing society Ltd., standing in the names of Shri Mohd Ali Ismail Chunawala, Shri Ismail Umer Chunawala and Smt. Zainab Mohd Ali Chunawala have been reported lost/stolen and that an application for issue of Duplicate Certificate is respect thereof has been made to the society having address at Oshiwara, Garden Road, MMRDA, Goregaon (West), Mumbai 400 062.

The society hereby invites claims or objections (in writing) for issuance of Duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen) days from the date of publication of this notice. If no claims /objections are received during this period shall be deemed to have been waived and the society shall be free to issue to issue Duplicate Share Certificate. For Ecohomes Co-operative Housing Society Ltd.

श्रीनाथ इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड

सीआयएन:एल ६७१२०एमएच१९७९पीएलसी०२२०३९ नों. पत्ता : ८०१/८०२, दलामल टॉबर, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. ई-मेल आयडी : ad 2889@gmail.com फोन: ६६३८-१८००

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेम्यूलेशन्स, २०१५ च्या रेम्युलेशन ४७ (१) (ए) अनुसार सूचना याद्वारे देण्यात येते की, संचालक मंडळाची सभा ही ३० जून, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात आणि मंजूर करण्यासाठी, ३१ मार्च, २०१८ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता संचालकांचा अहवाल मंजूर करण्यासाठी, बुक क्लोजरची तारीख निश्चित करण्यासाठी आणि कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिवस, तारीख, वेळ आणि ठिकाण निश्चित करण्यासाठी आणि कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना मंजूर करण्यासाठी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८ रोजी दु. ०३.०० वा. घेण्यात येणार आहे. श्रीनाथ इन्व्हेस्टपेंट कंपनी लिपिटेड करिता

विकास मागारा व्यवस्थापकीय संचालक ठिकाण : मुंबई दिनांक : ६ ऑगस्ट, २०१८

वेबसाइंट : www.shreenath.nvestment.in

Union Bank अच्छे लोग, अच्छा बैंक Good people to bank with

लोअर परेल शाखा यशवत भवन, पादुरग बुधवार मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०० ०१३ द्रः ०२ र- २४ ९३ ४ ३१४/ २४९ र १४५३ टेली फॅल्सः ० २२ - २४९३ ४३१३ कञ्जा सूचना

(निषम-८(१))

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता, युनियन बँक ऑफ इंडिया , लोअर परेल शाखा , स्थित मुंबई, सदरवे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेरान अँड रिकन्स्ट्रक्रमा ऑफ फायनान्सिअल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (आदेश ३ सन २००२) अन्त्रये आणि करनम १३ (२) सहस्रावता सिलयुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) स्तस, २००२ च्या नियम ९ अन्स्ये प्राप्त अधिकारांचा नामर करून एलपी: एनपीए/४५४/२०१७ दिनांना १८.१२.२०१७ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार में. असुती ट्रेडिंग प्रा. लि. , आणि हमीदार थी. सिध्दार्थ मदनलाल ब्बग्रेचा आणि थी. राज कुमार गोएल यांना सदर सूचनेत दिलेल्या ३०.०४.२०१७ - स. ४७,६१,५८,०८९.९८/- (रूपये सर्तेवाळीस करोड एकसम्ट लाख अठ्ठायन्न हजार एकोणनव्यद आणि अठ्ठयाण्णय पैसे मात्र) याची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या

तास्खेपासून ६० दिवसांत करण्यास सांगिवले होते. सदर रक्तमेवी परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरत्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामन्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी युनियन बैंक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नारयाने खाली वर्णन केलेल्या मिळकरीचा प्रतिकारमक कळवा त्यांना सदा अधिनियम कलम १३(४) सहजावता सदर कत्सच्या नियम ९ अन्त्रये प्राप्त अधिकारांचा जागर करून ह्या ३१ जुलै,

विशेषतः कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकरीशी व्यवहार करू नये व सदर मिळकरीशी केलेला कोणवाही व्यवहार हा युनियन बैंक आँक इंडिया, लोअर परेल शास्त्रा स्थित मुंबई च्या ३०.०४.२०१७ रोजी रू. ४७,६१,५८,०८९.९८/- (रूपये सतेवाळीस करोड एकसम्ट लाख अठ्ठावन्न हजार एकोणनव्यद् आणि अठ्ठयाण्णय पैसे मात्र) आणि त्यावरील व्यावासाठी भाराअर्धन रहील.

पिळकतीचे वर्णन (स्थावर पिळकतीचे गहाण)

नमो शिखबास्तु नामक इमारतीच्या "सी" विंगच्या २ ऱ्या मजल्यावरील गहाण फ्लंट क. २०२ बितिङंग क्र. ३, मोजमापित क्षेत्र ६४६.०४ वी. फू, ज्या जमिनीच्या प्लॉट वरील बांधकाम त्यावा सर्व्हें क्र. १०६, हिस्सा क्र. १,२,३,४ आणि सर्व्हें क्र. ११० असलेले आणि क्सलेले गान केन्रू, पालधरचा नोंदणीकृत जिल्हा आणि पालधर नगर परिषदेच्या न्यायाधिकारीते

दिनाकाः ०७.०८.२०१८ ठिकाणः मुंबई/पालघर (पू)

प्राधिकृत अधिकारी युनियन बैंक ऑफ इंडिया

सार्वजनिक सूचना

सर्व ग्राहकान। सूचित करण्यात येते की, सर्व किया काडी वॅनेल्स (जसे) कार्टुन नेटवर्क, पोगो, डब्स्युबी, एथबीओ आणि लीएनएन इटरनॅशनल) खाली नमुद केलेल्या मल्टी लिस्टिम ऑपरेटर्सना (एमएसओ) सुचित करण्यात येते की तीन आठवडयानतर वरील चॅनेल्स खडीत

१९७४ त यताल			
a.	एनएसमॉर्ची नावे	वंजेत करण्याचे कारने	प्रचित्र क्षेत्र
		नुतनीकरण न करणे थकीतावे प्रदान न करणे	सोलापूर नाशिक सिटी वरमानाबाद बीड अडमदनगर गोवा पिंपरी विववड
2	युनिटी केंग्रल ऑपरेटर नेटवर्क एनएन्डी	थकीतावे प्ररान न करणे	नागपूरमधील उँस 2 होव

वरील ग्राहकादवारा सेवा दिलेली सर्व क्षेत्र प्रभावित होण्याची शक्याता आहे. ने. टर्नर इंटरनेंशनल इंडिया प्रा. शि. खंच्या वसीने सार्वजनिक डिसाकरीया पारी वारा इंडियाकास्ट मीडिया डिस्ट्रिब्य्शन प्रायथ्डेट लिमिटेड 703, 7व1 मजला, एयडीआयएल कॅलेडोनिया, विजय नगर समोर, सहार रोड,

अधेरी (पू), मुबई - 400069

इरॉस इंटरनॅशनल मिडिया लिमिटेड

सीआयएनः एत्त९ १९ ९ एमएच १ ९९४ पीएतसी ०८०५ ०२ नोंदर्शाकृत कार्यात्तयः २०१, कैलाश प्लाझा, प्लांट कः ए-१२, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेटसमोर, न्यू लिंक रोड लगत, अंधेरी (प.), मुंबई-४०० ०५३. इंडिया. कॉर्पोरेट कार्यालय : ९०१/९०२, सुप्रिम वेंबर्स, विरा देसाई रोडलगर, अधेरी (प.), मुंबई-४०० ०५३. द्र. क्र.: +९१-२२-६६०२ १५००, फॅक्स क्र. :+९१-२२-६६०२ १५४०

संकेत स्थळ : www.erosint.com सचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड स्किलीबर रिक्वायरमेंट्स) रेणुलेशन्स, २०१५ (सुधारित नुसार) रेग्युलेशन ४७ सहवावता रेग्युलेशन २९ ला अन्वयं यह्यारे स्वना देण्यात येते की, अध्यक्षांच्या परवानगीने येणारी इतर कामे आणि ३० ज्न, २०१८ रोजी संपत्तेली तिमाही करिता कंपनीचे वितीय निष्कर्ष एकप्रित आणि अलेखापरिक्षित अलिस इतर बाबीसह निवारत आणि मंजूरी करिता सोमनार, १३ ऑगस्ट, २०१८ रोजी कंपनीच्या संवातक मंडळावी सभा घेण्यात येणार आहे. सदर सूबना कंपनीचे संकेत स्थळ www.eroanti.com येथे आणि स्टॉक एक्सचेंब वे संकेत स्थळ

www.baendia.com आणि www.naendia.com येथे टेब्रील पहना येईल. इरॉस इंटरनॅशनल मिडिया लिमिटेड कारिता सही/-

ठिकाण : मुंबई दिनांक : ६ ऑगस्ट, २०१८

अभिशेख करोई कीपी-कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

केनरा बेक Canara Bank

रिटेल असेट स्व. ईशान आकेंड-१, १ला मजला, गोम्बले रोड, नौपाडा, ठाणे (पश्चिम) -४०० ६०२. द्रः : ० २२ - २५४ ०६ ९० ३/ २५४ ०६ ९०८/ २५४१ ६९ ०३ (फॅक्स) ई-मेल :rahthn@canarabank.com

मिम्मस्व ध्यरीकर्ता, कॅमर। बँकेचे प्राधिकृत अधिकारी या मान्याने सिक्युरिट व्यवेशन अँड रिकम्स्ट्रक्शन ऑफ फायनाम्शिअल असेट्स अँड एन्फोर्समेट ऑफ सिन्युप्रिटी इटरेस्ट ॲन्ट, २००२ (५४ सन २००२ ॲन्ट) आणि कलम १३ [१२) सञ्चाचता सिन्युरिटी इटरेस्ट (ए-फोर्समेट) हत्स, २००२ च्या नियम ३ अ-वये

बोगेक्स जी, बाटील आणि श्रीम, स्वाती डी, बाटील यास गृह कर्ज स्हणजेच सचनेतील नमद रक्कम रू. १३,१३,१६२.४२ (रुपये तेरा लाख तेरा हजार एकशे बास हे आणि बेचाळीस पैसे माव) या रकमेची. परतपेड उपरोक्तः सद्य सूच नेच्या तारखेपासून ६० दिवसात करण्यास सागित ले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरत्यामे. यादारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेल। सचना देण्यात येते की, मिस्नस्वाथरीकार स्नालील नमृद्र मिळक्तीचा कब्जा त्यामा सदर अंबर च्या कलम १३[४]

प्राप्त अधिकाराचा वागर करून दिनाक २९/०१/२०१८ रोजी एक मागणी सचना जारी करून कर्जदार श्री.

सहवाचता सदर रूपसच्या नियम ८ आणि ९ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून दिनांक ४ ऑगस्ट. २०१८ रोजी घेतला आहे विशेषतः कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा कॅनरा बँक, यास रु. १३.७६,४३६.४२ (रुपये तेरा लाख शहातर हजार बारशे छतीस आणि बेबाळीस पैसे मात्र) आणि

त्यावरील व्याज भाराअधीन राहील स्थावर मिळकतीचे वर्णन मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग ज्यात , फ्लंट क्र . २०३, 'बी' विंग , २ रा मजला, सदगुरु रेसिडेन्सी, गट क. ११४, हिस्सा ए/१ [भा) स्थित गाव कुडुस, ता. वाडा-४२१ ३१२.

सीमावट वस : गट क. २१६ पूर्व : गट क्र. २१४ (भा) पश्चिम : गट क. २१४ हिस्सा क. दक्षिण : गट क्र. २१५ दिनाक: ४ ऑगस्ट, २०१८ प्राधिकृत अधिकारी

स्थळ: ठाणे



ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (भारत शासनाचा उपक्रम) रिझो ल्युशन , स्किव्हरी अंड लॉ क्लस्टर

प्लॉट क्र. ६-७, ४१ए-४५, क्रिक्टोरिया रोड, मुस्तफा बझार, भायखळा(पू), मुंबई-४०००१०. दृर. ०२२-२३७५ ५०८०/२३७५५०८१ मेल: rrl_7653@obc.co.in

कञ्जा सूचना

जोडपत्र 🗸

(स्थावर पिळकतीसाठी) नियम ८ (१)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्सचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायद्वेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फावनान्त्रिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युबिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ आणि कलाम १३ (१२) सिक्युबिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) स्तस्स, २००२ सहनावता नियम ३ अन्नये प्राप्त अधिकारांवा नापर करून दिनांक १४.१०.२०१६ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार में. वहीं. एस. सिंधेटिक्स आणि हमीदार: श्री. विशाल खन्ना, श्रीमः बीणा खन्ना आणि श्रीमः प्रिया विशाल खन्ना यांस सूवनेतील नमृद्ध रक्षम म्हणजेवः ३०.०५.२०१६ रोजी रु. ५,०७,१२,१५७/ - (रुपये पाव करोड सात लाख बारा हजार एकशे सन्याण्णय मात्र) अधिक देवाच्या तारखेपर्यंत अनुषंतिक खर्च, रक्कम, प्रभार इ. त्यासह सांपार्श्विक दराने आलेले/बस्त द्वालेले व्याव या कामेवी परतफेड सदर स्वनेच्या प्राप्तीच्या वारखेपासून ६० दिक्सांत करण्यास सांगितले होते.

रकमेवी परतफेड करण्यास कर्जदार/हमीदार असमर्थ ठरत्याने, कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य वनतेस याद्वारे सूवना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स वे प्राधिकृत अधिकारी यांनी खाली वर्णन करण्यात आलेल्य। मिळकरीचा ताबा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या रातींव। नापर करून सद्धा ऑक्टच्या कलम १३ च्या उपकलम (४) सहनावता सद्धा सिक्युरिटी इंटोस्ट (एन्फोर्समेंट) इत्स २००२ च्या नियम ८ अन्त्रये दिनांका ३ ऑगस्ट, २०१८ रोजी बेतला आहे. विरोपतः कर्ज्यदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस या<u>द</u>ारे इसारा देण्यात येतो की, सदर मिळकर्तारी कोणवाही व्यवहार करू नये आणि सदर मिळकरीरी करण्याव आलेला कोणवाही व्यवहार हा ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स स्झिन्युशन, स्किव्हरी, ॲण्ड लॉ कलस्टर, प्लॉट क्र. ६-७, ४१ए-४५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तका बाझार,भायखळा (पूर्व), मुंबई-४०००१० क्या ३०.०९.२०१६ रोजी रक्कम स. ५,०७,१२,१९७/ — (स्पर्य पाव करोड सात लाख बारा हजार एकप्रो सत्याण्णय मात्र) अधिक बैकेकडे फायनल देव करेपर्यंत अनुपंगिक खर्च, रक्कम, प्रभार इ. त्यास आतेले/क्सूल झालेले व्याज या रकमेच्या भाराअधीन राहील.

तारण मतांच्या भरणाकरिता उपलब्ध नेट्येत सदर ॲक्टच्या कलम १३ (८) च्या तरतुदीन्त्रये

स्थावर पिळकतीचे वर्णन मिळकरी वे ते सर्व भाग व विभाग ज्यात फ्लॅट क्र. ६०२, ६ वा मजला, मोज. ६१० वी. फ्. बिस्ट अप क्षेत्र, बिल्डिंग क. ३, पद्मवा सीएवएसएल, बी-विंग, सर्व्हे क्र. १६२, नवीन सीटीएस क्र. ११७७, वर्सोवा, ऑफ वे. पी. रोड, नानावटी राजवानी कॉम्प्लेक्स, सेव्हन बंगलोज, अंधेरी (प), मुंबई-६१ थीम, बीणा छन्ना यांच्या नावे

दिनांका : ०३/०८/२०१८ ओरिएंटल बैंज ऑफ जॉमर्स रूथळ : मुंबई

दि सिटी को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई दहिसर पूर्व शाखा

जाहीर सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही (१) स्त्री. राज जी. वेलीबानी आणि (२) श्ली.

खुनील जी बेलियानी यांच्या सर्व बोजा, दावे आणि यधायोग्य शंकांपासून मुक्त येधील खालील परिशिष्टामध्ये विशेषतः वर्णन केलेल्या मिळकतीची, आमच्या अशिलांच्या नावे नियोजित विक्री आणि हस्तांतरणाकरिता, हक्कांची तपासणी करीत आहोत कोणत्याही व्यक्ती/क्तींना येथे खालील लिखित परिशिष्टामधील वर्णन केलेल्या मिळकतीवर कोणतेही दस्तावेज, करारनामा, शेक्सर, विक्री, अभिहस्तांकन, गहाण, हस्तांतरण, कुळवहिवाट, धारणाधिकार, अनुज्ञप्ती, बक्षीस, भार, इच्छापत्रित दान, विभाजन, संपादन, मागणी, जप्ती, अदलाबदल, कन्जा, सुविधाधिकार, वाटपपत्रवा बोजा वा कोणत्याही न्यायालयाचा कोणताही आदेश/हुकू म/न्यायनिर्णय वा अन्य काहीही याद्वारे मिळकत वा त्याचा कोणताही भाग याद्वारे कोणताही शेअर, अधिकार, हक्क, हितसंबंध, दावा वा मागणी असल्यास याद्वारे ज्याच्या आधारे असा दावा करण्यात आला आहे त्याच्या पुष्ठचर्ध कागदोपत्री पुराव्यांसह लिखित स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचा पत्ता ६९/६२, फ्री प्रेस हाऊस, ६वा मजला, २९५, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२९ येथे या सूचनेच्या तारखेपासून ९४ (चौदा) दिवसांच्या आत त्याबाबतची सूचना देणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, जर असल्यास अशा व्यक्ती/क्तींचा कोणताही अधिकार, दावा वा मागणी सोडून दिली आहे आणि त्यागित केली आहे असे समजण्यात आणि मानण्यात येईल.

वरील संदर्भीय परिशिष्ट (मिळकतीचे वर्णन)

नोंदणीकरण जिल्हा, मुंबई, मुंबई उपनगरमधील व्हिलेज व्हिलेपालें पश्चिमचा सिटी सर्व्हे क्र. ९ धारक पट्टेदारी जमिनीच्या भाग आणि विभागावर बांधण्यात आलेल्या आणि प्लॉट क. १६, गुलमोहर x रोड क. १२ आणि समर्थ रामदास मार्गचे जंक्शन, उत्तर दक्षिण रोड क. ९० लगत, जुह स्कीम (जेव्हीपीडी), मुंबई-४०० ०४९ येथे स्थित असलेल्या देव महाराणा म्हणून ज्ञात बिल्डिंगच्या ७३या मजल्यावरील मोजमापित सुमारे १९०० चौ. फुट अंदाजे बिल्टअप एरिया असलेल्या फ्लंट क्र. ७०२ सह एकत्रित महारान को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडट्रारा जारी केलेले ९५ डिसेंबर, २०९९ रोजीच्या शेअर प्रमाणपत्र क्र. २० अन्वये विभिन्न क्र. ४७६ ते ५०० (दोन्ही धरून) प्रत्येकी रु. ५०/– च्या दर्शनी मूल्याचे २५ (पंचवीस) शेअर्स मधील ते सर्व अधिकार, हक्क आणि हितसंबंध. सदर दिनांक ७ ऑगस्ट, २०९८.

में, धुव लिलाधर ॲन्ड के दर्शन आर. मेहता (भागीदार) ॲडव्होकेट्स, सॉलिसिटर्स ॲन्ड नोटरी ६९/६२, फ्री प्रेस हाऊस, दवा मजला, २१५, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पाँईट, मुंबई-४०० ०२९ ४,५,६ आणि ७ हर्ष कौशल, शिव वल्लभ रोड, अशोकवन, दहिसर पूर्व, मुंबई-४०० ०६८ दर- ०२२-२८९७३०३०/२८२८३०६१

कञ्जा सूचना

(स्थायर मिळकतीकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(१) सहवाचता परिशिष्ट IV नुसार)

ज्याअधीं, निमस्वाक्षरीकर्ता यांनी दि सिटी को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अंड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (३ सन २००२) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचता करनम ९३(९२) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून कर्जदार श्रीम. रामानी सुचित मालुश्टे आणि हमीदार यांना सूचने मध्ये नमूद केलेली रक्कम रु. २९,०९,९५४.५२ (रुपये एकोणतीस लाख नऊ हजार नऊशे चोपत्र आणि बावत्र पैसे मात्र) ०१/०२/२०१८ पासूनचे व्याज ही रक्कम सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी बोलाविण्याकरिता दिनांक १४/०५/ २०१८ रोजीची मागणी सूचना निर्गमित केलेली आहे. कर्जदार आणि हमीदारांनी सदर स्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकरयाँनी त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर अधिनियमाचे कलम ९३(४) सहवाचता सदर नियमावलीचा नियम ९ अन्वये बुधवार, २५ जुलै, २०९८ रोजी यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदर मिळकतीच्या देवधेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह् मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा दि सिटी को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई च्या रक्कम रु. २९,०९,९५४.५२ (रुपये एकोणतीस लाख नऊ हजार नऊशे चोपन्न आणि बावन पैसे मात्र) आणि ०१/०२/२०१८ पासूनचे त्यावरील व्याज या रकमेच्या प्रभाराच्या अधीन

फलॅट क्र. ७०३, ७ वा मजला, गंगाधर नगर को-ऑपरेटिव्ह हाऊर्सिंग स्रोसायटी लि., श्रीकृष्ण नगर जवळ, बोरीवली पूर्व, मुंबई-४०००६६.

स्थावर मिळकतीचे वर्णन

सही/-(श्री. मनोहर एम. येलामकर) प्राधिकृत अधिकारी दि सिटी को -ऑपरेटिव्ह बंक लि., मुंबई दिनांकः २५.०७.२०१८

Ecoreco

ECO RECYCLING LIMITED CIN: L74120MH1994PLC079971 Unit no. 422, 4" Floor, The Summit Business Bay,

Give your e-waste to the best Andheri Kurla Road, Andheri (E), Mumbai-400 093 NOTICE Pursuant to regulation 29(1) read with regulation 47(1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the Meeting of the Board of Directors will be held on Tuesday, August

For Eco Recycling Limited

Mumbai, August 07", 2018

Josts

Company for the quarter ended June 30th, 2018.

Pooja Sharma Company Secretary

जॉस्ट्स इंजिनीअरिंग कंपनी लिमिटेड

सीआयएन : L28100MH1907PLC000252 नोंद्रणीकृत कार्यालय : ग्रेट सोशल बिल्डॉग, ६० सर फिरोझशाह मेहता रोड, मुनई - ४०० ००१. द्राध्वनी : ९१-२२-६२३७८२०० फॅन्स : ९१-२२-६२३७८२०१ ई-मेल : jostsho@jostsun वेबसहट : www.josts.com

14", 2018 at 4:00 P.M. at the Registered office of the Company to consider,

approve and take on record Quarterly Unaudited Financial Results of the

(कंपनीच्या इक्क्सिटी भागधारक यांचे लक्ष केंद्रित करण्याकरिता) गुंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधीमध्ये कंपनीच्या समभागधारकांचे हस्तांतरण

मुचना गुतवणुकदार शिक्षण व मरक्षण निधी प्राधिकारी (तेखा, तेखापरीक्षण, स्थानातरण व परतावा) नियम, २०१६ (नियम) व मुश्रास्ति अर्त्मात तस्तुरी च्या अर्त्मात सदर मुचना प्रसिद्ध करण्यात येत आहे . भागश्रास्क याना यद्वारे मुचित करण्यात येते की, कमन्या कायदा, २०१३ (अंक्ट) चे अनुच्छेद १२४ (६) महवाच्य नियमातर्गत लागोपाठ ७ कों वा त्याहर अधिक काळामाठी दा व रहित रहितेल्य / अप्रदानित दावे लाभात्रा मदर्भातील मर्च नेअर्म कपनीद्रारे मुतवणूकदा र शिक्षण व सरक्षण निश्वीमध्ये (आयर्र्शीएफ) प्राधिकरण यामध्ये स्थानातरण करण्यात येर्रत. कर्मी वैयक्तिकरित्या सर्वाधित भागधारक याना सन २०६०-११ करिता आयर्ड्गीएफ नियमातमध्ये दिलेल्या

आक्रयनतेम् मार नगरीच्या वैयत्ती नरित्या सर्वाधत भागधारनारी ज्याचे श्रेअर्स लागोपाठ सात वर्ष वा अधिक कालावधीकरिता अप्रदानित/दावेविरहीत असल्यास लाभाशासबधात दि. ३१ जुलै, २०१८ पूर्वी सपर्क साधावा. कपनी ने भागधारकाचा तपशीत व श्रेअर्थ त्याची वेबसाइट ्रेजीी लो वर अपतोड केता आहे.

्युडे विजीय वर्ष २०१०-११ ते २०१६-१७ करिता संबंधित भागधारक अग्रदानित/दावेविरहीत लाभाशाचे दावे नक अनतात व तागोपाठ ७ वर्षे व त्याह्म अधिक नवट्यमाठी दावारहित रहिलेल्या/ अप्रदानित दावे ताभाशासदर्भातील सर्व शेअर्स कपनीद्धारकपनीच्या निबंधक व हस्तातरण याना अर्ज करून दावे करू त्रकातात. भागधारका वी सूची ज्याचे क्रेअर्सचे हस्तातरण हिमेंट खात्य फये करण्यास जब बदार आहे असे खाते आयर्शीएफ कपनी ची वेबसाइट वर प्रकाशित करेता.

न्तरमीस दि. ३६ जुलै, २०१८ नतर विचीय वर्ष २०१०-११ नरिता लाभाशाचे प्रदान संबंधित सभासद य च्याकडून प्राप्त झाल्यास ते अवैध दावे पानले जातील व क्विंग्य वर्ष २०१०-११ करिता अप्रदानित/ दावेग्रह्त लाभाशाचे हस्तातरण करण्यात येईल व कपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १२४ (५) च्या तरतुदीअतर्गत आयर्रीएफ प्राधिकरणाचे दि. ०३ ऑगस्ट, २०१८ रोजी करण्यात येईल.

पुढे सर्वाधत समभागधा स्वयनी मोद ध्यावी की, विजीय वर्ष २०११-१२ ते २०१६-१७ वरिता उर्वरित दि. ०३ मोव्हेंबर, २०१८ ग्रेजी अग्रदानित लाभाशावर कोणतेही दावे करण्यात येणार माही व कपनी कपनी कायदा, २०१३ च्या अनु च्छेद १२४ (६) च्या तातुद्वीअतर्गत आयर्रगीए ५चे जिन्द खात्यापच्ये त्याचे बेअर्म हस्तातरित क्रोता व दि. ०४ मोल्वेबर, २०१८ ग्रेजी नतर ग्रदर नियमानुगार खालील विहित प्रक्रिया व ग्रदर नियम याच्यामध्ये लाभाश जारी करण्यासाठी योग्य सूचना सपजण्यात वेईता.

त्य पुटे, भागधारक शकित प्रक्रिया पार पाडण्यकरित आर्यहंपीएफकडे हस्ततरण करण्याकरित शेअर्स व ताभाश याचा दावा करू शक्तात. वरील प्रकरमास दर्भात को मत्याही चौकशीकरिता भागधारकर नी कृपया खालील नमूद पत्त्यावर संपर्क साधावा

पे. जॉस्ट्स इजिसीअरिंग क्यमी तिपिटेड

मेट मोशल बिरुडींग, ६० सर फिगोझशाह पेडला गेड, फोर्ट, पुनई - ४०० ००६,

में. जॉस्ट्र्स इजिसीअरिंग क्यमी तिपिटेड मी-७ वागळे इडिस्ट्रियल इस्टेट, रोड क्र. १२, खणे - ४०० ६०४,

सपर्क व्यक्ती : कु. खुशब् गुप्ता/ श्री. निलेश विचारे दुरुवनी क. ०२२-६२३७८२००/०२२-६११७४०००/ विस्ता. ४६४ भित - आयडी : kgupla@jostsun_nmnotare@jostsun

में, जॉस्ट्रम इंजिनी अरिंग कंपनी लिमिटेडकरिता

ज्य प्रकाश अगावात

अख्यक्ष

दि. ०४ ऑगस्ट, २०१८

ठिकाम : मुबई

ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड नोंद्र णीकृत कार्यालय : मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुद्धाह सयमी रोड, एसटी डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई, महाराष्ट्र - ४०० ०२५.

मागणी सूचना

सिक्यरिटाय झेग्रान अँड रिकल्स्ट्रक्शन ऑफ फायना व्याअल ऑसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्यये सूचना सिक्युरिटाय द्वेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ (सदर अधिनियम) वे कलाम

१३(२) सहजावता सिलयुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूत्स, २००२ (सदर नियम) च्या नियम ३ (१) अंतर्गत, सदर ऑक्टच्या कलम १३(१२) सहवावता सदर स्तव्या नियम ३ अन्वयं प्राप्त अधिकारांचा वापर करून, प्राधिकृत अधिकान्यांनी सदर ॲक्टच्या करूम १३(२) अन्वयं मागणी सूचना वारी करून कर्वदार/सह-कर्वदार/वामीनदार यांना त्यांना वारी केलेत्या संबंधित मागणी सूचनेत नमूद केलेत्या कर्व रकमेची परतफेड करण्यास सांगिवले. वरील संबंधाव सर्व पक्षकारांना याद्वारे पुन्हा एकदा सूचना देण्याव येवे की, ह्या सूचने च्या प्रसिद्धीयासून ६० दिवसांव येथे खाली न मुद्र केलेल्या रकमा, मागणी सूबनेच्या तारखे (खां) पास्न प्रदानाच्या तारखेपर्यंत पुढील व्याजासह एकप्रितपणे प्रदान कराव्यात. कर्जदार, मागणी सूबनेच्या तारखेस थकीत रक्कम आणि कर्ज रक्रमेच्या परतफेडीव्रती देऊ केलेल्या तारण यांचे तपरील खालीलप्रमाणे

कर्ज करार क./कर्जदार/सहकर्जदार/ हमीदारांचे नाव	मागणी सूचनेची तारीख आणि रक्रम	तारण मतांचे वर्णन (स्थावर मिळकत /ती)
एलएकसण्युआर ००३१५- १६००१६७१४/इंद्रजित दिलीप राजत/ कोमल इंद्रजित राजत	२२ जून, २०१८/इ. १६३०२७३/- (स्पर्ये सोळा लाख तीस इजार दोनशे याहतर मात्र)	प्लॉटक. २५ आणि २८, गटक. ६५ मौजे वितेगाव, औरंगाबाद-४३१ ००१ महाराष्ट्र, भारत.
एलएकसजेएएल ००३१६- १७००४४५१०/- युन्स बाब् शेख/मुलीबी युन्स शेख	२२ जून, २०१८/क. ८८७१८६/- (स्पर्ये आठ लाख सत्यार्देशी हजार एकरो शहार्देशी मात्र)	मिळकत क. २००५/१, प्लॉट क. ४०, आजझ नगर, ग्राम पंचायतजबळ, कुणभार पिंपळगाव, ता. धनवंगी, जि. जालना-४३१ २०९, महाराष्ट्र, भारत.
एसएकसएएवएम [ं] ००३१५ - १६००१५०४५/अतुसः भगवानसव कानडे/ज्योती अतुसः कानडे/प्रविण स्मेश कानडे	२२ जून, २०१८/६. २६१७४१८/- (स्पर्ये सर्व्यास लाख सतरा इजार वारमें अठरा मात्र)	प्लांट कः. १६, भांडेवाडी, ता. कर्जत, तिस्पती नगर, वांटर टॅकजवळ, गट कः. १२७/२+१२८/१+१२८/२, कर्जत रायगड-४१४ ४०२, महाराष्ट्र, भारत.
एलएकसकेओएल ००११६- १७००२३०७९/कृतवडीन गैर्ब/सो शेख/ सवित। खुतबुडीन शेख	२२ जून, २०१८/६. २४११९३५/- (६पये बोर्वीस लाख अकरा हजार नजरो पस्तीस मात्र)	प्लांट-१, आर. एस. क. १६०५, एव क. ए/३, वॉटर ट्रीटमेंट प्लांटजवळ, कानेरी, ता. करवीर, कोल्हामूर वॉटर ट्रिटमेंट प्लांटजवळ, कोल्हापूर-४१६ १२२, महाराष्ट्र, भारत.
एलएकसएलएटी ००११६- १७००४०८४८/साहेब सिताराम सावंत/ रमा साहेब सावंत	२२ जून, २०१८/क. ९३२८००/- (स्पर्ये नऊ लाख बतीस हजार आठशे मात्र)	पी. क. १९, गट क. ४०/१, न्यू व स्तवय रेसिडेन्सी, डिग्गी रोड, उमरगा, जि. उस्मानाबाद, निसंगा, सात्र्-४१३ ५२१, महाराष्ट्र, भारत.
एलएकसएनएएस ००११६ - १७००२७१२९/पप्पृकिसन मोकल/ कवितापप्पृमोकल	२२ जून, २०१८/ ह. ५४४३४८/ - (हफ्ये पाच लाख वर्ष्वेवाळीस हजार तीनशे अट्टेवाळीस मात्र	रो हाजस, क. ०४, गिरधर अपार्टमेंट, एस. क. २०१/वी/१, सहा माजली बौक, श्रमिक नगर, पी. क. १४/ए, १४/वी, १४/सी, १४/डी, मौजे - पिपळगावसा, बाङ्ग्ता, सहामाजली मंदिरजवळ, नाम्निक-४२२ ००७, महाराष्ट्र, भारत.
एलएकसएनएएस ००११६ - १७००३८१९३/विजय सहेबराव वैराल/ साहेबराव दाम् वैराल	२२ जून, २०१८/क. २०८११६/- (स्पये दोन लाख आठ झजार एकरो सोळा मात्र)	सीटीएस क. १४७, मिळकत क. १५९, खांडेराव गृही, स्टेशन रोड, लासलगाव, मौजे - टाकळी, विंच्र, ता. निफाड, जि. नाशिक, लासलगाव स्टेशनजवळ, नाशिक-४२२ ३०६, महारष्ट्र, भारत.
प्लएकसडीएयु ००४१६ - १७०० ३४५३६/राजेंद्र विष्णू पारेकर/ मंगल राजेंद्र पारेकर	०६ जुलै, २०१८/इ. १३५९०४५/- (इक्ये तेरा लाख एकोणसाठ हजार पंचे वाळीस मात्र)	मिळकत क. ११४, गम्न-पिजवाडी येथे वांगली, पुणे-सोलाप्र सेड, ता. इंदाप्र, जि. पुणे-४१३ १०६, महाराष्ट्र, भारत.

कर्जदमांच्या जोखमीलर ॲक्टच्या करूम १३(४) आणि प्रयोज्य नियमांच्या अंतर्गत वरील तमण मतांच्या लिक्षेत्र कर्मवाही करेल. सदर कर्जदमांना एएवएफसीएलच्या लेखी पूर्व सहमतीशिवाय विक्री, भाडेपड्डा किंवा अन्य मागनि वरील सदर मता हस्तांतर करण्यापासून अधिनियमाच्या अंतर्गत प्रतिबंध करण्यात येत आहे. कोणीही व्यक्तीने सदर अधिनियम किंवा नियमांचे उहुंधन केल्यास अधिनियमाच्या अंतर्गत कारावास आणि/किंवा दंडास पात्र सहवील.

दिनांका : ०७.०८,२०१८ ठिकाण : पूर्ण

प्राधिकृत अधिकारी ऑस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि. करिता

चित्रकर्तीचे वर्णन

SHRIRAM

श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नों दणीकृत कार्यालयः कार्यालय क. १२३, अंगप्पा नाईकेन स्टीट, चेन्नई-६०० ००१, पुख्यालय: लेवल ३, वोकहार्ड टॉवर्स, ईस्ट विंग, सी-२ ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०००५५१, टेलिफोन : ०२२४२४१ ०४००, ०२२४०६० ३१००. वेबसाईट: www.shriramhausing.in

कङ्जा सूचना

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी बीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (एसएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायज्ञेशन ॲंड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲंड एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर अधिनियम) अन्तर्वे आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ (सदर नियमावली) चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्त्रये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खालील कोष्टकात तपशील नमूद केलेल्या कर्पदारांना सदरह मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी मागणी सूचना निर्गमित केलेली आहे.

कर्जदारांनी रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी एसएवएफएल चे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कलम १३(४) च्या सदर ॲक्ट सहवाचता नियम ८ अन्वये त्याला/तिला प्राप्त अधिकाराचा वापर करुन खाली वर्णन करण्यात आलेल्या गहाण मिळकतीचा सांकेतिक कब्बा ०३ ऑगस्ट, २०१८ रोजी घेतला.

प्राणाणी अन्तरेत्रसार शकीन स्वकृष

काजदाराच नाव	मागणा लूचननुसार बकात रक्काम	। मळकाताच वणन
श्री . स्जनिश कुमार श्रीम. अनु स्जनिश प्रिया	१२.०३.२०१८ रोजी रु. १८,६७,६०६/ - (रुपमे अठरा लाख सदुसम्ट हजार सहाशे सहा मात्र) कर्ज खाते क्र.	
रेसिडेन्सी प्लॉट क्र. २९०-२९४, सेक्टर-	एसएच एलएच एम घुसी एच ००००१०३ याच्या संदर्भा अंतर्गत त्यासह सांपास्विक दराने पुढील व्याजाची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करणे.	सेक्टर-९ गाव-उल्वे, ता-पनवेल, नवी मुंबई (जीईएस ९२.५% स्कीम) आणि
येथे देखील प्लॉट क्र. १२९, प्लॅट क्र. १०३, फ्स्ट्र माऊली पॅराडाईज, उल्वे, पनवेल, महाराष्ट्र ४१०२०९	मागणी सूचनाः	पूर्व ः खुले आकाश पश्चिमः स्टेअस्केस उत्तरः ः खुले आकाश दक्षिणः पलंट ऋ. १०२

सदर सूचना ही तमाम जनतेला सुच्दा याद्वारे देण्यात येते की, एसएचएफएलकडे वरील नमूद स्थावर मिळकतींचा कायदेशीर सांकेतिक कन्जा आहे आणि कर्जदार किंवा कोणीही व्यक्ती सदर सूचना प्राप्त झाल्यानंतर एसएचएफएलच्या लेखी सहमतीशिवाय सदर सूचनेत उल्लेखित वरील नमूद तारण मत्ता विक्री, भाडेपड्डा किंवा अन्यधा त्यासह व्यवहार/अन्य संक्रमणाद्वारे हस्तांतर करू शकत नाही.

प्राधिकृत अधिकारी श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

ठिकाण : मुंबई दिनांक: ०३.०८.२०१८

S. Mehta Construction Corporation and (2) Original Agreement for Sale Dated 29/08. 1993 executed between Mr. Maheshchandra Purushankar Dave, and Mrs. Mangal Ranjar Hankare, in respect of Flat No. 13, "E" Wing on First Floor, area admeasuring 384 Sq

Ft. (Built Up area), i.e. 35.68 Sq. Mtr. Built Up Area, in the building known as "Raigad Co. Op. Hsg. Soc. Ltd" constructed on land bearing Survey No. 10, Hissa No.3, Village (West), vilemore, situated at Nallasopara Tal. Vasai, Dist. Palghar, Pin. 401 203 which has been lost/misplaced by client namely Mr. Deepakkumar Nareshkumar Gokhru. My client has lodged complaint a

Nallasopara Police Station, under Outward

P. M. Regi. No. 622/2018 Dated 04/08/

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to general

public that our Clients Mr. A nup D.

Gupta & Mrs. Sangeeta A. Gupta

have finalized the purchase of a

commercial unit of 258 sq.ft. carpet

area, unit no 706- A wing, 7° Floor,

Crystal Plaza Co-Op. Society

Premises Ltd. situated at Plot No.

B/4 & B/5, New Link Road, opp.

Infinity mall, Veera Desai industrial

Estate, Andheri-(W), Mumbai-

400053. From Mrs Pooja Vinod

If any person/s is/are having any

claim/interest in the said property

described above by way of sale

/charge/exchange/gift/lien/assign

ment /inheritance/or any other

should notify the same in writing to

us with supporting documents

within 7 days of this notice at below

A-901, Sheetalnath Tower CHS Ltd.

PUBLIC NOTICE

hat, (1) original Agreement for Sale Dated

15/08/1986 executed between Mr.

Maheshchandra Purushankar Dave, and M

This is to inform to the general public

Sudha Park, Shanti Sudha Lane,

Garodia Nagar, Ghatkoper(East),

Sampat Law Firm

Mr. Vinod C. Sampat

Advocate & Solicitors

Harishinghani.

mentioned address.

Any person's who found the same and has/have claim/s on the said Agreement for Sale and/or Flat should lodge such claim/ objection with proof & evidence at the my office, within 14 days from the date of this notice, failing which my client will liable responsible for such claim/objection and no claim will be entertained thereafter,

which please note that.

केंगरा बँक

प्राथिकृत अधिकारी

Madhur M. Giri. Advocate A-502, Aster Co-op. Hsg. Soc. Ltd. Sreeprastha Complex, Station Road Nallasopara (West), Tal. Vasai, Dist. Palghar, Pin No. 401203.

ASPIRE